

सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३
करिता संत रविदास पुरस्कार प्रदान करुन व्यक्ती /
संस्था यांचा सन्मान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: बैठक-२०१९/प्र.क्र. १००/समन्वय
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : ०७ मार्च, २०२४.

वाचा : १. शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक :
सरपू- २००४/ प्र.क्र.१८४ /मावक-४, दि.१६ जुलै, २००४,
२. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सरपू-२००७/ प्र.क्र. २९९/
मावक-४, दि. ३० जुलै, २००७
३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.- पुरस्कार-२०१७/ प्र.क्र. २१/
विधयो, दि. ०३ मार्च, २०१७.

प्रस्तावना:

राज्यातील चर्मकार समाज व इतर दलित समाजाच्या उध्दारासाठी कार्य करणा-या व्यक्ती /
संस्थांना संत रविदास पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय उपरोक्त अनु. क्र. १ च्या शासन
निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने सदर पुरस्कारासाठी मा. मुख्यमंत्री तथा मा. मंत्री,
सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीने सन २०१९-२०, २०२०-
२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरिता संत रविदास पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम
करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थांची निवड करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय:

सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरीता संत रविदास पुरस्कार प्रदान
करण्यासाठी पुरस्कारार्थी व्यक्ती /संस्था यांची मा. मुख्यमंत्री तथा मा. मंत्री, सामाजिक न्याय यांच्या
अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” व “ब”
मध्ये वर्षनिहाय नमूद केल्यानुसार निवड केली आहे. कोणतीही व्यक्ती/संस्था एकाच वेळी दोन पुरस्कार
मिळण्यासाठी पात्र नसेल. त्यानुषंगाने सदर व्यक्ती/ संस्था यांना संत रविदास पुरस्कार प्रदान करून
सन्मानित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्ती / संस्था पुरस्काराबाबत विहित केलेल्या अटी व शर्ती
बाबतचे निकष पूर्ण करीत आहेत. तसेच निवड केलेल्या पुरस्कारार्थी व्यक्ती हयात असून संस्था कार्यरत
आहेत या अटीच्या अधीन राहून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर पुरस्काराकरीता निवड करण्यात आलेल्या व्यक्ती/संस्था यांना पुरस्कार वितरीत
करण्याकरीता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयुक्त, समाज कल्याण
पुणे यांच्यावर सोपविण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३०७१९०८१८२८२२ असा आहे.हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र गोरवे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अ.मु.स., मंत्रालय, मुंबई.
३. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
५. सर्व मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव, मुंबई
७. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा) (लेखा अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर.
१०. सर्व विभागीय आयुक्त,
११. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१२. सर्व जिल्हाधिकारी,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
१५. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग
१६. सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग
१७. सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हापरिषद
१८. सर्व संबंधित व्यक्ती / संस्था.
१९. निवड नस्ती / समन्वय.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: बैठक-२०१९/प्र.क्र. १००/समन्वय
दिनांक : ०७ मार्च, २०२४
परिशिष्ट “अ”

संत रविदास पुरस्कार सन २०१९-२० साठी निवड केलेल्या व्यक्ती

अ. क्र.	जिल्हा	व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता
१.	ठाणे	सौ. संगीता सुनिल धाकतोडे, सुंदर दर्शन, नवीन पेट्रोल पंपाजवळ, मिरा भाईंदररोड, ठाणे

संत रविदास पुरस्कार सन २०२०-२१ साठी निवड केलेल्या व्यक्ती

अ. क्र.	जिल्हा	व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता
१.	अहमदनगर	श्री. संजय हरीशचंद्र खामकर, मु.पो. श्रीहरी तारा गायकवाड कॉलनी, सावेडी, अहमदनगर

संत रविदास पुरस्कार सन २०२१-२२ साठी निवड केलेल्या व्यक्ती

अ. क्र.	जिल्हा	व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता
१.	ठाणे	श्रीमती श्वेता श्रीकांत दाभोळकर पत्ता -ए-२, फ्लॅट नं.२०८, जिन्यासा को-ऑप हौ.सोसायटी, कल्याण शिळरोड, कडलेगाव, ठाणे.

संत रविदास पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड केलेल्या व्यक्ती

अ. क्र.	जिल्हा	व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता
१.	नागपूर	श्री राजु बाबुलाल शेंडे, रा.प्लॉट नं.६१३ बी, मेन रोड, दर्शन कॉलनी, नंदनवन, नागपूर-४४००२४

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: बैठक-२०१९/प्र.क्र. १००/समन्वय
दिनांक : ०७ मार्च, २०२४
परिशिष्ट “ब”

संत रविदास पुरस्कार सन २०१९-२० साठी निवड केलेल्या संस्था
“निरंक”

संत रविदास पुरस्कार सन २०२०-२१ साठी निवड केलेल्या संस्था
“निरंक”

संत रविदास पुरस्कार सन २०२१-२२ साठी निवड केलेल्या संस्था

अ. क्र.	जिल्हा	संस्थाचे पूर्ण नाव व पत्ता
१.	लातूर	शिवकृपा समाज सेवा मंडळ लातूर, बस्वेश्वर गल्ली, सोमवार पेठ, ता. जि. लातूर

संत रविदास पुरस्कार सन २०२२-२३ साठी निवड केलेल्या संस्था

अ. क्र.	जिल्हा	संस्थाचे पूर्ण नाव व पत्ता
१.	मुंबई उपनगर	नालंदा शिक्षण प्रसारक मंडळ , गल्ली नं. १०५, बी. एम.सी. शाळेच्या मागे, कामराज नगर, घाटकोपर, पूर्व मुंबई-७७